



159 32/8057
 त्रिपुरा (30) म. 2. न. (26/5/56) पुणे क्र. 26131 (ए. 20)
 श्रीगुणपुत्र. शाही गावा रफा सेक्रेटरी म. पु. सोसायटी

~~सदस्य 209 पुणे 2 देवा वसंत गोविंद पौ मातहत जोडून जोडिका 3672 (33692)~~

Vetter

रामरु वसंत मेट

Serial No. 564
 Presented at the office of the
 Sub-Registrar of Haveli II
 between the hours of 11 A.M.
 and Noon on 21-5-1956.

Received fees for:-
 Registration Rs. 11-4-0
 Photographing " " "
 Pages (9) " 3-6-0
 Memo " " "
 Postage " 1-0-0
Total Rs. 15-10-0

P. A. Anand
 Secy. Deccan D. G. Coop.
 Housing Society, Ltd.
 Poona 4.

HVL II
564-1/9
1956

R. K. Kabi
 Joint Sub-Registrar,
 Haveli No. II.

R. K. Kabi
 Joint Sub-Registrar,
 Haveli No. II.

This Indenture made the 21st day of May 1956 (Monday)

between the Deccan Gymkhana Co-operative Housing Society Ltd.

Poona acting through its Honorary Secretary and a Member of

the Managing Committee, Shri. Pandurang Laxman Modek, age 66,

Caste, Brahmin Occupation, Engineer & Contractor, residing at

877, Shivajinagar "Janhavi Villa" Poona 4, and Shri. Chintaman

Trimbak Chitale, age 56, Caste, Brahmin, Occupation, Banker,



160

24

BOMBAY STATE

3R512AS



33/805

~~पावणे-चाररुपये व. २. न. पुणे वि. को. ३४९२, २४५४~~

~~श्री. ए. म. जी. शास्त्री शास्त्री संकट शि. पु. शास्त्री~~

209 शास्त्री पुणे २ दत्ते व संतोषी (301/33592) यांच्यातून
 वेळू नामरू प्रगत (शा. २-४३१५६)

HVL II
564-2/9
1956

..2..

residing at 759/117 Deccan Gymkhana Colony, Poona 4 respective ly
 (hereinafter called the Lessors) of the one part and the Maharashtra Education Society Poona
 acting through its Secretary Shri. Melhar Baburao Shaligram,
 Age 49, Caste Brahmin, Occupation Service, residing at 759/111
 Deccan Gymkhana Poona 4 (hereinafter called the Lessees) of
 the other part Witnesseth that in consideration of the rent
 and covenants on the part of the Lessees and conditions
 hereinafter reserved and contained they the Lessors hereby
 demise unto the Lessees the property and buildings situate
 in the Registration District of Poona Sub District Taluka

..3..





~~161~~ ³⁴/₈₀₅₈ ...3..


HVL II
564-3/9
1956

25

Haveli in the City of Poona Shivaji-nagar Deccan Gymkhana bearing Plot No.91(Final plot No.275) and containing by admeasurement 10010 Sq.Ft. or thereabouts and buildings thereon more particularly described in the schedule hereunder written.

To hold unto the Lessees for the term of 99 years from the 1st of July 1955 yielding for it during the said term the yearly rent of Rs.One thousand four hundred and forty and so in proportion for any less period than a year, by equal quarterly payments on the usual quarter days in every year the first of such payments to be made on the 30th day of September 1955 And the Lessees hereby covenant with the Lessors that they the Lessees will pay the said rent at the times and in the manner aforesaid And will also directly pay the Government, Municipal Corporation and other Local Bodies and Companies all taxes (including the non-agricultural Assessment and Property tax) rates and charges whatsoever including water, electricity or gas and other charges at present levied and that may be levied hereafter in respect of the Premises hereby demised, it being clearly understood that the Lessors are to get a net clear

..4..



162 $\frac{35}{805}$ 2
...4..

HVL II.
564-4/9
1956

annual income of Rs.1,440/-this sum having been arrived at as the interest at 4 p.c.per annum on the principal amount expended by the Lessors so far on the said premises in consideration of the fact that the building was constructed for and is intended to be used exclusively for primary education. And the Lessees hereby agree to use the premises for no other purpose than that of housing a Primary School, without the previous consent in ~~writ~~ writing of the Lessor, the Lessors having built the structure on the premises essentially for the purpose of satisfying the needs of the Colony in respect of Primary Education. The Lessees may, however,use the premises occasionally for a public or academic Lecture or other similar activities such as Educational Conference,Educational Film and other exhibitions and school festivals etc. This being the special purpose for which the buildings were constructed this covenant is of the essence of the contract and is vital to this Indenture of Lease and breach of this covenant will give the Lessors the right to terminate the lease and re-enter on the property. And the Lessees agree that even if through any circumstances or contingencies beyond ..55.





163

..5..

HVL II.
564-5/9
1956

27

their control, the building cannot be used by them for primary education then the Lessors shall have the right to terminate this Lease forthwith and re-enter on the premises hereby leased. And the Lessees also agree not to use the leased premises for any illegal or improper purpose or in any manner so to cause scandal, annoyance or nuisance to the neighbourhood. And will not assign their interest in the Lease or sub-let the premises or part thereof and will keep the interior of the premises and the stairs, doors, windows thereof and the fixtures therein and all walls, pipes and other appurtenances in good substantial and tenable repair and in clean condition and will make no structural alterations without the express previous written permission of the Lessors And also permit the Lessors or their agents, architects, surveyors and workmen once every quarter or oftener during the said term at all reasonable hours, to enter the premises, to view the condition thereof, and to give or leave notice in writing upon the premises for the Lessees of all defects and wants of repair therefound And also will within three calendar months after every such notice well and sufficiently repair and make good such defects

and-wants

..6..





164 ³⁶ 8058 ..6..

HVL II
564-6/9
1956

28

and wants of repairs whereof notice shall have been so given or left And Also ^{will} ~~shall~~ ^{with} permit the Lessors and their agents or workmen to do such repairs in case the Lessors elect to effect such repairs on default by the Lessees and it is also agreed that if the Lessors although they are by no means bound to do so, effect such repairs they can recover the expenses incurred by them from the Lessees in the manner prescribed for the recovery of arrears of rent and the Lessors at their option are entitled to treat such charges as arrears of rent. And the Lessees further agree that during the period of the Lease they shall keep the premises leased, insured against fire for the sum of Rs.50,000/-with an Insurance Company approved of by the Lessors and will assign the benefits of such an insurance policy to the Lessors and will pay regularly the premia on such insurance policies and It is also agreed that if the Lessors choose to pay the premia which however they are not bound to do, in order to prevent such a policy from lapsing the Lessors will at their option be entitled to treat the monies so expended by them as arrears of rent and recover them accordingly And the Lessees also will not during the said term cut or waive any of the

..7..





165

..7..

HVL II
564-7/9
1956

29

principal timbers or walls of the premises or any part thereof, or make or permit to be made, any addition to the premises or any alteration in the architectural decoration thereof without the licence in writing of the Lessors And will at the end of the said term peaceably and quietly deliver up possession of the premises unto the Lessors in good state and condition (damage by fire excepted) together with the vential blinds and landlords fixtures now or at any time during the said term to be fixed or fastened to the premises or any part thereof, and all improvements and additions thereto And the Lessees further covenant that on the Lessors asking them to change the electrical end water fittings in such manner as not to pass through the plot No.S.No.276 they the Lessees shall at their own expense cause and such changes to be made, And the Lessors hereby covenant with the Lessees that on the Lessees performing and observing all the covenants by the Lessees herein contained may quietly hold and enjoy the premises during the said term without any interruption by the Lessors or any persons claiming through them Provided Always that on breach of any of the covenants by the Lessees herein contained or on

..8..



S
S
S
S

S



166

..8..

HVL II
564-8/9
1956

30

the rent for any three years remaining unpaid the Lessors may re-enter upon the premises and immediately thereupon the said term shall absolutely determine Provided Also that if the Premises or any part thereof, shall any time during the said term be destroyed or rendered uninhabitable by fire (except through the wilful neglect of the Lessees) than and in such case the payments of the rent hereby reserved, or a proportionate part thereof according to the extent of the damage incurred, shall be suspended until the premises shall have been reinstated and again rendered fit for habitation.

In WITNESS WHEREOF the parties hereunto as authorised by the Bye-law No.69 of the Lessor Society and the Managing Committee resolution No.3322 dated 8-4-195⁶ of the Lessor Society and the resolution No.195 dated 10-8-1955 of the Governing Body of the Maharashtra Education Society have through their Representatives executed and sealed this Indenture of Lease on the day above written at Poona.

M. B. Shaligram
Secretary of the
Maharashtra Education Society
Poona

Witnesses:-

- 1) S. P. Panai h.
Chau Sarden
Poona 4.
- 1) *[Signature]*
120 Shukranan
Poona 2.

P. K. [Signature]
20-5-56
Hon. Secy. D. G. Coop.
Housing Society, Ltd.
Poona 4.

[Signature]
21-4-1956
The Deccan Gynikhana Co-operative
Housing Society Ltd. Poona 4
Member,
Managing Committee





167
6/5/56

HVL II
564-9/9
1956

31
42
9412

- 1) Malhar Balurao Sheligam
Secretary of The Maharashtra Education
Society Pona; Service; Bramhin; 49; of 759/III D.G. Pona 4
- 2) Pandurang Laxman Modak Hon. Secy.
D. G. Co-op. Housing Soc. St. Pona 4;
Engineer & Contractor; Hindu; age 66 of Pona No 4.
- 3) Chintaman Primbak Shri Vasant Govind
Chitale, Member Managing
Committee, The Deccan Gymkhana Peth; Service;
Co-op. Housing Society, St. Pona 4
Baker; Bramhin; age 56 of
Executing party
of 469 Sadashive Pona

759 D.G. Pona 4.
119

admits execution

and known to the Sub-Registrar
states that he personally knows
the above executors and identi-
fies them.

M.B. Sheligam

P. R. Kulkarni


C. S. Chitambar

Peth

D/21-5-1956

R. Kulkarni

Joint Sub-Registrar,
Haveli No. II.



Registered No. 564
of Book No. 1.


Date
21-5-1956


R. Kulkarni
Sub-Registrar.





अभिलेख कक्ष मधील प्रमाणित फोटो * सापेक्ष करण ४ १५ ६४/१९९६
 सी पी नं. - ३०७/२०१०
 नकल केली सार नकल अर्ज... २०/१२/२०१०
 मी वाचली... २५/१२/२०१०
 मी रुजूवात घेतला, चे अजायब... २९/१२/२०१०
 (१००५) यारा दिती तारीख... २९/१२/२०१०


 सह. दायम निबंधक हवेली क्र-२
 २९/१२/२०१०



Bal shikshan Mandir Marathi Medium
Deean Gymkhana.

Lease Deed of Ground.

183

अनुक्रम नंबर 200
सन 1967 के आगवारी के
20 तारखेस 3 4 के
दम्यान हस्तलिखित 20 मस-गजिरी
द चरीत आषुन विला

की बेलकी ती - ९	९. ९. ९.
रेजिस्ट्रेशन	11/11
पोस्टो पार्ने ()	
वेको	१-००
ज्या	<u>१-००</u>
	१-००

C. T. Chitla
Secretary
The Success Gymkhana
Co-operative Housing
Society Purna No 4
P. O. S. P. P. P.

३३११०४
पं. स. र. हरेली

H.V.L. III
207-1/8
1967

श्रीगजानन प्रसन्न.

भाडेपट्टा साडेसत्याजैशी वर्ष ८०-१/२ मुवतीचा दरसाल भाडें स्पये
तीन हजार . भाडेपट्टा शके १८८८ पराभवनाम संवत्सरे पोडा शुध्द १५ रोज
गुस्वार दिनांक २६ जानेवारो सन १९६७ इसवी तें दिक्शी : -



HVL. II
207 - 2/8
1967

पान २ .

दि डेक्कन जिमखाना कोजीपरेटिव्ह होसिंग सोसायटी
लिमिटेड पुणे ४ तर्फे सेक्रेटरी श्री . चिंतामण त्र्यंबक
चितळे वय कर्ण अंदाजे ९४/९५ घंदा व्यापार, जात
हिंदू ब्राह्मण राहणार डेक्कन जिमखाना बंगला नंबर
०५९/११० पुणे ४ .

लिहून घेणार .

यांसो

महाराष्ट्र अज्युक्शन सोसायटी तर्फे सेक्रेटरी श्री . मल्हार
बाबुराव शाळिग्राम, वय कर्ण अंदाजे ९० घंदा नोकरी,
जात हिंदू ब्राह्मण, राहणार बंगला नंबर ०५९/१११
डेक्कन जिमखाना पुणे ४ .

लिहून देणार .

कारणे भाडेपट्टा लिहून देतो की : -

मिळकतीचे वर्गन : तुकडी पुणे पोटतुकडी तालुके इवेली सब-रजिस्ट्रार
यांचे हद्दोतील शहर पुणे पैकीं डेक्कन जिमखाना कोजीपरेटिव्ह होसिंग
सोसायटी लिमिटेड यांचे वसाहतीपैकीं सर्व्हे नंबर ०१ पैकीं फायनल प्लॉट मांजुडा
नंबर २०९/८४ पुणे टाऊन प्लानिंग स्कीम नंबर १ (व्हेरोड) याचा पुणे
युनिसिपल कॉरपोरेशनचा नंबर ०५९/८४ याचे क्षेत्र अंदाजे २००२८ चौरस
फूट यासो चतुःसोमा - - - पूर्वस बोळ आणि श्री . जानंद श्रीधर परीजपे
यांच्या प्लॉट नंबर २०५/८९ ची हद्द व याच बागेच्या प्लॉटपैकीं होसिंग
सोसायटीने स्वतःचे उपयोगसाठी ठेवलेला प्लॉट - दक्षिणेश श्री . घारे, श्री .
शिरोळे व श्री . पप्पू यांच्या प्लॉटच्या हद्दी - पश्चिमेस डी . वा . क . साठये
यांच्या प्लॉटची हद्द आणि उत्तरेस श्री . वेलणकर यांच्या प्लॉटची हद्द -
याचे मोजमापाचा व आकाराचा नक्शा या भाडेपट्ट्या सोबत जोडलेला आहे



2003 C
10.7.64

Sg. Mr.



15

H.V.L. II
207-3/8
1967

पान ३

त्यांत शिक्षण सोसायटीला माडयानें दिलेला प्लॉट तांबड्या रंगानें दाखविलेला आहे ती सर्व जागा .

दर वर्णन केलेल्या जमोनीचे मूळ मालक श्री . आनंदराव त्र्यंबकराव शिरोळे व माधवराव त्र्यंबकराव शिरोळे आणि दिनकरराव बापूसाहेब शिरोळे यांचे पासून डेक्कन जिमखान्यानें निरंतरच्या माडेपटयानें तारीख ३१-१०-१९२८ रोजीं दरसाल स्मये ५०५० भाडे देण्याच्या करारानें घेतली तो माडेपट्टा जा . सब्-रजिस्ट्रार हवेली नंबर १ यांचे कचेरीत अनुक्रम नंबर १४३० येथें नोंदलेला आहे . सदर जमोनीपैकी काही जमोन दि डेक्कन जिमखाना को . हौसिंग सोसायटी लिमिटेड, पुणे ४ या संस्थेनें तारीख ३ अप्रिल १९३४ रोजीं निरंतरच्या माडे-पट्टयानें दरसाल स्मये १२००/- भाडे देण्याच्या करारानें डेक्कन जिमखान्यापासून वसाहतीसाठीं घेतली . तो माडेपट्टा जा . सब्-रजिस्ट्रार हवेली नंबर १ यांचे कचेरीत अनुक्रम नंबर ७८९ येथें नोंदलेला आहे . त्या जमोनीपैकी हा प्लॉट असून तो टाऊन प्लानिंगमध्ये खाणीचा प्लॉट म्हणून दाखल आहे, आणि त्याचा उपयोग क्रीडांगणासाठीं अगर फ्लिटर बेडसाठीं करण्यांत यावा अशी शर्त आहे .



186

HVI II

207-4/8

1967

पान ४.

सध्या पुण्यात पाण्याच्या नळाची व मृमीगत इनेजची सोय म्युनिसिपल कारपोरेशनकडून झालेली असल्यामुळे फिल्टरबेडसाठी स्वतंत्र जागा ठेवण्याची जरूरी राहिलेली नाही. तसेच सदर खाणीचा प्लॉट भराव घालून जाता चांगला लेव्हल झालेला आहे आणि जागाही पट्ट व मजबूत झालेली आहे.

महाराष्ट्र अज्युकेशन सोसायटीला याच जमिनोपेकी प्लॉट नंबर ११ वर होसिंग सोसायटीने बांधलेली दुमजली इमारत डेक्कन जिमखाना वसाहतोतील मुलांच्या प्राथमिक शाळेच्या उपयोगासाठी (बालशिक्षण मंदीरासाठी) १९ वर्षांच्या कराराने दरसाल स्मये १४४०/- माहयाने तारीख १-७-१९५५ पासून दिलेली आहे.

शाळेला जागा दिल्यानंतर शाळेला क्रोडांगणाची जरूरी असल्याने शाळेच्या पळीमागे हा मोठ्या प्लॉट शाळेस क्रोडांगणासाठी द्यावा अशाबद्दल शिक्षण सोसायटीच्या चालकांचो आज बरेच दिवसाची मागणी आहे. ही जागा शाळेतील लहान मुलांचे खेळासाठी अगदी जवळची असून मुलांना रस्ता जोलाड्याचा धोका राहत असल्याने शाळेला जागा देण्याबद्दल सदर संस्थेची फारच निकडीची मागणी झाली.

त्यास अनुसरून सोसायटीच्या कार्यकारी मंडळाने तारीख तारीख ११-१०-१९६६ रोजी ठराव करून या खाणीच्या प्लॉटपेकी अंदाजे ^{२७७३} ~~२०००~~ (सत्ताबोस हजार- सातशेअडतीस) चौरसफूट जागा तुमच्या शिक्षण सोसायटीला बालशिक्षण मंदीराच्या क्रोडांगणासाठी दरसाल स्मये तीन हजार (स्मये १,०००/-) माहयाने बालशिक्षण मंदीराच्या इमारतीच्या माडेपट्याच्या उरलेल्या मुबती अखेर देण्यास अकमताने मंजुरी दिली आणि या खाणीच्या प्लॉटपेकी उत्तर व पूर्व बाजूच्या कोपऱ्याकडील अंदाजे ६८३२ चौरस फूटाचा इमारतीयोग्य प्लॉट सोसायटीच्या उपयोगासाठी ठेवावा असे ठरविण्यात आले. तसेच शिक्षण सोसायटीच्या गव्हर्निंग बॉडीने तारीख ११-११-१९६६ रोजी ठराव करून वार्षिक माहयान व क्रोडांगणाचे क्षेत्रास मान्यता देऊन सदर जागा बालशिक्षणमंदीराचे क्रोडांगणासाठी देण्यास मान्यता दिली. त्यास अनुसरून होसिंग सोसायटी व शिक्षण सोसायटी यांचे दरम्यान हा माडेपट्टा

REGISTRAR OF
MUNICIPALITY



HVL. II
207- 5/8
1967

पान ५ .

केसा असून जागेचा कच्चा शिक्षण संस्थेला दिलेला आहे .

या भाडेपट्याचे करारास पुढील प्रमाणे शर्ती असून दोन्ही संस्थाना मान्य व कबूल आहेत .

- (१) या भाडेपट्याची मुदत तारीख १ जानेवारी १९६७ इसवी पासून तारीख ३० जून २०५४ अखेर साडेसत्याजैशी (८७-१/२) वर्षाची आहे .
- (२) वार्षिक भाडे स्मये तीन हजार (स्मये १,०००/-) ठरलेले असून ते दर महाचे दरमहा हौसींग सोसायटीस चेकनें अगर रोख देऊन पावतो घेऊं . दरमहा स्मये दोनशे पन्नास (रु. २५०/-) या प्रमाणे रक्कम देण्याची आहे .
- (३) या प्लॉटवर सरकारो, पुणे म्युनिसिपल कॉरपोरेशन अगर जिल्हा परिषद वगैरेचे आज असणारे अगर पुढें बसविण्यांत येतील तेसर्व कर शिक्षण संस्थेने देण्याचे आहेत . त्या कराचा हौसिंग सोसायटीशी कांहीं संबंध नाही . आज सदर प्लॉटवर वार्षिक ६४ स्मये म्यु . कॉरपोरेशनचे कर आहेत .



148

HVL. II

207-6/8

1967

पान ६ .

- (४) क्रीडांगणा सभोवतो कांपौड घालणे, क्रीडांगणाचे उपयोगासाठी संडास मुताय्या बांधणे, पाण्याचा नळ घेणे, अगर विजेचे कनेक्शन घेणे, तसेच क्रीडांगणावर प्याब्लीलियन बांधणे हो सर्व कामे महाराष्ट्र अज्युकेशन सोसायटीने पुणे म्युनिसिपल कारपोरेशनच्या आगाऊ परवानगोने स्वतःचे खर्चाने करण्याची आहेत . मात्र कारपोरेशनकडून मंजूर झालेल्या प्लानची अेक प्रत हौसिंग सोसायटीच्या रेकॉर्डसाठी देण्यांत यावो .
- (५) या भाडेपट्याने शिक्षण संस्थेस दिलेली जागा त्यांनी नेहमी स्वच्छ ठेविली पाहिजे . त्यांत कोणत्याही प्रकारे घाण करता उपयोगी नाही . तसेच आसपास क्रीडांगणासभोवतो राहणाऱ्या भाडेकऱ्यांना कोणत्याही प्रकारे उपसर्ग पोहोचेल असे वर्तन करण्याचे नाही .
- (६) सदर जागा महाराष्ट्र अज्युकेशन सोसायटीस क्रीडांगण अगर सांस्कृतिक कार्यक्रम अगर शाळेचे इतर कार्यक्रम या साठीच वापरता येईल . तसेच अशा प्रकारच्या कार्यसाठीच सदर जागा तात्पुरती (टेंपररी) भाड्याने देण्यास त्यांना हक्क आहे . मात्र त्याबद्दल हौसिंग सोसायटीस कळविले पाहिजे . वर निर्दिष्ट केलेल्या कारणाशिवाय इतर कोणत्याही कारणामुळे जागा देण्याची झाली तर हौसिंग सोसायटीची आगाऊ लेखी परवानगी घेतल्याशिवाय जागा भाड्याने देता येणार नाही .
- (७) वर निर्दिष्ट केल्याप्रमाणे प्लॉटचे भाडे कोणत्याही तीन वर्षांचे महाराष्ट्र अज्युकेशन सोसायटीने घककित्यास त्यांच्याकडून जागेचा कब्जा मागण्याचा हौसिंग सोसायटीस आहे . मात्र त्याबद्दल हौसिंग सोसायटीने आगाऊ तीन महिने लेखी नोटीसीने "भाडे घककित्यामुळे भाडेपट्टा रद्द करोत असल्याबद्दल" कळविले पाहिजे . तसेच वरोलपैकी कोणतीही शर्त महाराष्ट्र अज्युकेशन सोसायटीने मंडल्यास तीन महिने आगाऊ नोटीस देऊन मुदतीपूर्वी त्यांच्याकडून जागेचा कब्जा मागण्याचा हौसिंग सोसायटीला हक्क आहे .



128

H.V.L. II
207-7/8
1967

पान ० .

भाडेपट्टा कसून घेणार हो सन १९२२ सालच्या सहकारी सोसायटीच्या कायद्यान्वये रजिस्टर झालेली दि डेक्कन जिमखाना को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमिटेड, पुणे ४ असून तोचा रजिस्टर नंबर बी २८ आहे आणि त्या सोसायटीची महाराष्ट्र जेज्युकेशन सोसायटी ही सभासद आहे .

भाडेपट्ट्याचो मुदतो अखेर प्लाटचो जागा त्यावर शिक्षण संस्थेने बांधलेल्या शेड्स अगर स्ट्रक्चर्स आम्ही आमच्या खर्चाने काढून घेऊन पूर्ववत् साफसुफ कसून होसिंग सोसायटीच्या ताब्यात देऊ .

सदर जागेवर पहाणो व तपासणोसाठी येण्याचा होसिंग सोसायटीच्या अधिकाऱ्यांना केव्हाहो हक्क आहे . त्यास आम्ही हरकत करणार नाही .

हा भाडेपट्टा रजिस्टर कसून घेण्यासाठी स्टॅप, रजिस्ट्रेशन वगैरे जो खर्च लागेल तो सर्व दि डेक्कन जिमखाना को . होसिंग सोसायटीने करण्याचे ठरलेले आहे .

हा भाडेपट्टा दोन्ही संस्थांच्या सध्याच्या कार्यकारी मंडळावर तसेच यापुढे वेळोवेळी अस्तित्वात येणाऱ्या कार्यकारी मंडळावर ~~मंडळावर~~ बंधनकारक आहे .

हा भाडेपट्टा लिहून दिला आज मुकाम पुणे तारीख मजकूर .

सासत : P. S. RANADIVE
(P. S. RANADIVE)
373, Shauharan Peth
Pune 2

महाराष्ट्र जेज्युकेशन सोसायटी सबाशिव पेठज पुणे २ तर्फे आणि तिच्या बतीने

M. S. Sheligrao
सेक्रेटरी,
(लिहून वेणार)

दि डेक्कन जिमखाना को-ऑपरेटिव्ह-होसिंग सोसायटी, लिमिटेड, पुणे ४ तर्फे आणि तिच्या बतीने

E. T. Chitambar
सेक्रेटरी,
(लिहून घेणार)

उत्तर मंडळ
४० उद्योगाज परामर्श पुणे ४





190

HVL II
207-8/8
1967

श्री...

श्री महाराज काबूरराव डाकीया
वकील, २२, रा. ७८९, १९९९
३, अहमदाबाद, गुजरात
महाराष्ट्र एज्युकेशन कंपनी, वकील

श्री...

श्री अशोकजी अशोकजी अशोकजी
अशोकजी अशोकजी अशोकजी
अशोकजी अशोकजी अशोकजी
अशोकजी अशोकजी अशोकजी



कीर्ति नगराचे मुकाम
२०७-८/८ नं. ८

अशोकजी

अशोकजी अशोकजी अशोकजी

१९६७

अशोकजी अशोकजी अशोकजी


M. S. Shetye

C. S. Chitambar

२०७-९-९९९९

अशोकजी

अशोकजी अशोकजी अशोकजी





अभिलेख कक्ष मधील प्रमाणित फोटा * साप्लस ३.२००/१९६७
सी.पी.नं. - २७७/२०१७
नकल केली सदर नकल अर्जावर श्री. दिगंबर राठोड्या
मी वाचली (१९.१२.२०१७) यास त्याचे तारीख १९/१२/२०१७
मी रुजवता येतली, चे अर्जावरून १९/१२/२०१७
(१९/१२/२०१७) यास दिली तारीख १९/१२/२०१७

[Signature]
अभिलेख कक्ष
श.ह. दय्यम निबंधक हवेली क्र-२

